Parshva Enterprises Ltd.

C.I.N=L51909MH2017PLC297910



Date: 11.05.2023

Scrip Code:542694

The Listing Department **Bombay Stock Exchange Limited** Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Sub: Submission under Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of newspaper cutting of Active Times (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) of Thursday, 11th May, 2023 wherein following matter is being published:

Extract of Audited Financial results for the quarter and year ended March 31, 2023.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully

For Parshva Enterprises Limited

Burt Door

Prashant Vora Managing Director

DIN: 06574912

Encl: As above.



DC INFOTECH & COMMUNICATION LIMITED

Regd. Office: Unit No 2, Aristocrate, Lajya Compound, Mogra Road, Andheri East Mumbai 400069 CIN: U74999MH2019PLC319622 / Phone: 022-28329000 Email: info@dcinfotech.com / Website: www.dcinfotech.com Extract of Audited Standalone Financial Results for the guarter and

year ended 31.03.2023

			Standalone	
Sr. No.		Quarter Ended 31.03.23	Year end 31.03.23	Quarter Ended 31.03.22
		Audited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	9624.26	35989.38	7630.44
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional and / or Extra ordinary items	286.95	948.85	166.25
3	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional and after Extra ordinary items	286.95	948.85	166.25
4	Net Profit / (Loss) for the period after tax & Extraordinary items)	214.58	707.54	122,85
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (loss) After tax and other			
l	comprehensive income (after tax)	214.58	707.54	122.85
6	Equity Share Capital	1200,00	1200,00	1200.00
7	Earnings Per Share Basic & diluted			
l	(face value of Bs. 5/- each)	1.73	5 90	0.96

Notes:

The Above results have been recommended by Audit Committee and approved by th

Board of Directors at their respective meetings held on 08.05.2023 2 The above is an extract of the detailed Audited Standalone Financial Results for the Quarte and year ended 31.03.2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com, www.nseindia.com and on the company's website www.dcinfotech.com

For DC Infotech & Communication Limited

Place: Mumbai Dated: 08.05.2023 Chetankumar Timbadia (DIN - 06731478) Managing Director

(Rs. In Lakhs)

MPF SYSTEMS LIMITED

(PREVIOUSLY KNOWN AS MATHER AND PLATT FIRE SYSTEMS LIMITED) CIN: 1.65999MH1993PLC287894 Regd. Office: 108, Prime Plaza, J.V. Patel Compound, B.M. Road, Elphinstone (W), Mumbai-400013.

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st MARCH 2023

		Standalone	
Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	31.03.2023	31.03.2023	31.03.2022
Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary	-	1.20	3.85
activities before tax	(2.40)	(11.56)	(5.63)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(2.40)	(11.56)	(5.63)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(2.40)	(11.56)	(5.63)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(2.40)	(11.56)	(5.63)
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	17.01	17.01	17.01
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet			
of previous year) Earnings Per Share (before extraordinary items)	(141.26)	(141.26)	(129.70)
(of Rs. 10/- each) Basic:			
Diluted:	-]	<u>- </u>
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	-	-	-
Diluted :	-	-	-
Notes:			

tes:
Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 5th May, 2023. The results for this quarter ended 31st March 2023 have been reviewed by the Auditors.
The company operates in only one of the segment and therefore disclosure under Ind AS 108 "Operating Segment" is not required.

For MPF SYSTEMS LIMITED Poonam Sharm

Company Secretary Membership No.A47218

DEMAND NOTICE (IN PURSUANCE WITH SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002

DCB BANK

DCB BANK LTD has sanctioned Loans facility to the following borrowers, co-borrow mortgagors and guarantors to purchase residential premises &or business purpose by creating equitable mortgage in favour of DCB BANK LIMITED. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

DCB BANK has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower to repay the total outstanding due mentioned therein, days from the date of the said Demand Notice.

The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are hereby also called upon again publicly to pay the said total dues plus applicable interest and charges, penal interest laparment and/or realization within 60 days from the date of this notice failing which DCB BANK LIMITED shall resort to all or any of the legal rights to TAKE POSSESSION of the said properties/premises and dispose it and adjust the proceeds against the overdue amount. The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are also restrained from alienating or creating third party interest on the ownership of the property.

SR. NO.	LOAN A/C. NO.	BORROWER, CO-BORROWER, Mortgagors & Guarantors Name	ADDRESS OF THE Mortgaged Property		
1.	DRHLMM000531577	1.Mr. Akshay Suresh Rewale 2.Mrs. Surekha Suresh Rewale	All that piece and parcel of Flat no. 006, admg. 225 sq. ft. Carpet area, on Ground Floor, Wing D, in building known as SAI SADAN, Constructed on land bearing CTS no 6 (part), 7, 7/1 to 7/3, 9, 9/1, to 9/4 and 10 (part), Survey no 256 and 257, Village Mulund (W), TaI. Kurla, Dist. Mumbai.		
	Demand Notice Date 17/04/2023	Demand Notice Amount ₹50,08,451.00/-	-		
2.	DRHLKEC00562092 DRBLKEC00565915	1. Mr. Prakash Ramlakahan Singh 2. Mrs. Shashi Shriprakash Singh 3.M/s Shree Auto Garege through its Proprietor Mr. Prakash Ramlakahan Singh	Flat No. A2, below Ground Floor in A wing, admeasuring 38.41 Square Meters Carpet area, in the building known as Varun Heights in Varun Hill Residency, constructed on the land bearing Survey No.97 Hissa No. A/1 Part and Survey No.97 Hissa No. A/1 Part and Survey No.97 Hissa No. A/10 Part, Plot No. 15 to 27 lying being and situated Village Belavali, Tal. Ambernath and Dist. Thane within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council.		
	Demand Notice Date 18/04/2023	Demand Notice Amount ₹20,94,230/-	-		
Date: 11.05.2023 Authorized Officer Place: Mumbai / Thane DCB Bank Limited					

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of (1) Guruprasa Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle, who are claiming to be the owners in respect of the property mentioned in the Schedule II hereunder written and are intending to sell the same to my clients.

By and under an Agreement dated 16.01.1975, Messrs. National Builders had sol Flat No.24, on the Fourth Floor in 'Suraj Apartments' ["said Old Property, more particularly mentioned in the Schedule I hereunder written] to Mr. Nand Gobindran

After sale of the said Old Property multiple times. (1) Guruprasad Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle, later became the owners of the said of Property. Upon redevelopment of the Society land and building i.e. 'Suraj Apartments', (1) Guruprasad Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle were allotted a new property [in lieu of the said Old Property], which is more

particularly mentioned in the Schedule II hereunder written. 1) Guruprasad Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle, have lo he original documents as mentioned below.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the propert nentioned above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trus possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested t make the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nev Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL F.P.S. 55" and 56" Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Sami Marg, Borivali (West), Mumbai 400 092, within 15 (Fifteen) days from the date nereof along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Pleas ake notice that the answers/claims given by public Notice shall not be consic THE DETAILS OF ORIGINAL DOCUMENT LOST/ MISPLACED:

(1) Original Agreement dated 16.01.1975 between Messrs. National Builders (Th Builders' therein) and Mr. Nand Gobindram Badlani, along-with all other documents therein such as payment receipts, possession letter and other

Guruprasad Raghuvir Wagle and Pushpa Guruprasad Wagle are in process t odge the Lost Report with the Concerned Police Station with respect to the same. 2) Original Share Certificate No. 24 comprising of 5 (Five) fully paid-up shares Rs.50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers from 116 to 120 (both nclusive), issued by the **'Borivali Suraj Co-operative Housing Society Limited'.** Guruprasad Raghuvir Wagle and Pushpa Guruprasad Wagle have already lodg the Lost Report with the Kapurbawdi Police Station on 08.05.2023 under G. D. No.**040**.

:THE SCHEDULE I ABOVE REFERRED TO:
Residential Premises being Flat Number B/24, admeasuring 348 Sq. Ft. Carpet Area on the **Fourth** Floor in the building known as **"Suraj Apartments"**, situal T.P.S.-III, Shimpoli Road, Kastur Park, Borivali (West), Mumbai 400 092.

:THE SCHEDULE II ABOVE REFERRED TO:
Residential Premises on Ownership basis being Flat No.1303, admeasuring 515 Sq.
Ft. MOFA Carpet Area, on the 13 Floor in the New building known as "Suraj Apartments" situated at T.P.S.-III, Shimpoli Road, Kastur Park, Borivali (West Mumbai 400 092, Iying and being on a piece and parcel of land bearing Plot No.22 Final Plot No. 275(pt) {Old F.P. No. 324(pt)} of Town planning Scheme III of Boriva of Village Eksar, Taluka Borivali within the Registration District and Sub-District of Mumbai Sub-urban along-with 5 (Five) fully paid-up shares of Rupees Fifty Each pearing distinctive numbers 116 to 120 (both numbers inclusive) recorded in the Share Certificate No. 24 issued by the 'Borivali Suraj Co-operative Housing

Society Limited' bearing Registration No. BOM/HSG/5785/1979. Date: 11/05/2023 ADVOCATE, HIGH COURT

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that We, on behalf of our clients are investigating the title of Late MRS RAJKUMARI(E) CHANDULAL MORE owner of flat no. B/1403(New Flat) area admeasuring 45t sq. ft Carpet area, post Redevelopment, MANTRI OUR HOME COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Sahakar Nagar, behind Apna Bazar, J.P. Road, Andheri west, Mumbai 400053 details of the same are more particularly described in the schedule hereunder written hereinafte referred to as 'THE PREMISES'.

Late MRS. RAJKUMARI (E) CHANDULAL MORE died intestate and without making nomination as on 29th March 2023, and all the other legal heirs have decided amongst themselves of releasing their respective right, title interest in the said premises by execution of Deed of release and registration of the same in favour of MRS. SANGEETA SUNIL MORE, Widow of Late Mr. Suni Chandulal More Daughter in law of the deceased.

All persons (including any bank or institution) having any share, claim, right, title, interest or demand whatsoever into/upon or in respect of the premises and/ or any portion thereof including by way of sale, share, conveyance, acquisition, requisition, right of development, rights to utilise development potential, consumption of floor space index, partition, transfer, exchange assignment, mortgagee, hypothecation, guarantee, charge, gift, bequest, under any agreemer /writing/documents or other deposition, or under any decree or award passed by any court of tribunal or authority or otherwise claiming howsoever including by operation of law (collective) "claims") are hereby requested to make the same known in writing, along with supporting documents to the undersigned at the address herein given below within (14) fourteen days from the date of publication hereof failing which it will be deemed that claimant(s) has/have relinquished such claim/s and/or waived the right to exercise such claim/s and the same shall not be binding or the our claims. the our clients.

SCHEDULE

(Description of the premises)
Five fully paid=UP shares of face value INR 50/-(Fifty) each bearing distinctive nos. from 246tc 250 (both inclusive) under share certificate bearing No.50 endorsed on 2" June1976 by the OUR HOME Co-op. Housing Society Ltd., Flat no. C/33, Our HOME SOCIETY, Sahakar Nagar, behind Apna Bazar, J.P. Road, Andheri west, Mumbai 400053

Dated this 11th day of May 2023 MR. JAGDISH U ASWANI

> 172, Movie Tower, Plot no. 41, New Link Road, Yamuna Nagar, Andheri West Mumbai 400053. Mobile No. 9820467002 Email: vjaswani@hotmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of (1) Hasan Hussair Charaniya, (2) Rashid Nazim Charaniya and (3) Khima Toga Bharwad, co-owners in respect of the under mentioned property and are intending to sell the same to my client being (I) Hasmukh Kanji Chheda and (II) Sachin Hasmukh Chheda.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the property mentioned above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nevi Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL. T.P.S. 55" and 56" Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Samit Marg. Borivali (West). Mumbai: 400 092, within 15 (Fifteen) days from the date hered lang-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived an consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by public Notice shall not be considered.

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE:

All that piece and parcel of land admeasuring 9770 sq. Whrs., out of larger plot of land situated at Village Amboli, Taluka Dahanu, District Palghar along-with the structures

standing thereon being: (1) Ground Floor Structure [Hotel/Dhaba], Plinth Area admeasuring 2475 Sq. Ft. [Carpet/Built-Up] (2) Ground Floor structure [Gas Godown] Plinth Area admeasuring 528 Sq. Ft. [Carpet/Built-Up] along-with all building structures, messuages and tenements standing thereon or which may be constructed. till the date of possession standing on the piece and parcel of land bearing:

	Survey	Hissa	Area Admeasuring				
	No.	No.	H.R.O	P.K	Total	N.A. Area	
	25	1/3	121.53.00	00.00.00	121.53.00	2430.00	
	25	1	0.38.98	0.59.49	00.98.47		
e : Mumbai Sd/- MR. NEVIL P. CHHE						HHEDA	
: 11/05/2023 ADVOCATE, HIGH CO						COURT	

APPENDIX – IV [Rule 8(1)]

Date: 11/05/2023

DCB BANK POSSESSION NOTICE (Immovable Property)

Whereas, The undersigned being the authorised officer of DCB Bank Ltd, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued the demand notice calling upon the following borrowers to repay the amount being mentioned against their names

r. o.	Name of Borrowers/ Guarantors	Description of Secured Asset	Outstanding Dues	Date of Demand Notice	Possession Date
1	Mr. Sunny Jayendra Manek Mr. Jayendra Vallabdas Manek Mr. Mulesh Jayendra Manek Mrs. Shilpa Jayendra Manek	Flat No.903, 9th Floor, Neelam Co-operative Housing Society Limited, C.T.S. No. 71/A, 71/B, Tika No. 5, Kharkarali, Near Commissioner Office, Thane (W) - 400 601		29/04/2021	10/05/2023

Together with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of payment

within 60 days from the receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken physical Possession of the property described herein above in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said act read with rule 8 of the said rules on the possession date mentioned above against their names.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned above and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Ltd, for the amount mentioned herein above

Date: 11.05.2023 Authorized Office **DCB Bank Limited** Place: Thane

MANGAL CREDIT & FINCORP LIMITED

POSSESSION NOTICE - [(Appendix IV) Rule 8(1)) Whereas the Authorized officer of M/s Mangal Credit & Fincorp Limited (H

ferred to as "MCFL"), a Non-Banking F ancial Company egistered under the Companies Act, 1956, having its registered office at A-1701-1702 Lotus Corporate Park, Ram Mandir Road, Off Western Express Highway, Goregaoi East, Mumbai, Maharashtra 400063, under the provisions of the Securitisation an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (S OF 2002) (hereinafter referred to as "Act") and in exercise of the powers conferred under the conference of the powers conference of the po Section 13(2) of the Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2007 section 13(2) of the Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002; calling upon 1. Mrs. Ulka Chandrashekhar Nair D/O Bipinbhai Ramanlal Chinai, Gunvant Villa, 7 Bungalows, Versova, Andheri West, Mumbai-400061. Also Att.- Plot No. 8, C.T.S. No. 1278, Survey No. 82 of Village Versova, Taluka Andheri, Mumbai o repay the amount mentioned in the notice i.e. Rs. 3,83,80,119/- (Rupees Three Crore Eighty Three Lakh Eighty Thousand One Hundred Nineteen Only) as on dated 15-Dec-2022, along with the applicable interest

and other charges within Sixty (60) days from the date of receipt of the said notice. The Borrower had failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) or section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 or 8th day of May 2023. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal wit

the property and any dealings with the property will be subject to the charge of MCFL for an amount of Rs. 3,83,80,119/- (Rupees Three Crore Eighty Three Lakh Eighty Thousand One Hundred Nineteen Only) as on dated 15-Dec-2022 along with the applicable interest and other charges. The attention of the Borrower is invited to provisions of sub-section (8) of section 13 o

he Act, in respect of time available, to rede DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY/SECURED ASSET IS AS UNDER:

"All the piece and parcel of Land Admeasuring 1286.30 Sq. Mtr. Bearing Plot No. 8, C.T.S No. 1278, Survey No. 82 of Village Versova, Taluka Andheri, Mumbai **Bounded By: On O**r Towards The North: Ratan Kunj Tower, On Or Towards The East: Internal Road, On Or Towards The West: Arabin Sea, On Or Towards The South: Parekh Building"

Authorized Office For M/s Mangal Credit & Fincorp Limited

BALU FORGE INDUSTRIES LIMITED CIN: L29100MH1989PLC255933

Regd. Office: 506 Fifth Floor, Imperial Palace 45, Telly Park Road, Andheri (East), Mumbai - 400 069 Website: www.baluindustries.com Email Id:compliance@baluindustries.com. (M):- 86550 75578 Extract of Consolidated Audited Financial Results For the Quarter & Year ended 31st March 2023.

	Consolidated (Amount in Lakhs)				
		uarter Ende	d	Year I	Ended
	31-03-2023				
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations	12,432.93	9,201.46	8,749.19	33,928.48	29,460.54
Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
Exceptional and/or Extraordinary items#)	1,726.72	1,705.61	1,347.92	5,056.53	3,929.01
Net Profit / (Loss) for the period before tax					
(after Exceptional and/or Extraordinary items#)	1,726.72	1,705.61	1,327.42	5,056.53	3,908.51
Net Profit / (Loss) for the period after tax					
(after Exceptional and/or Extraordinary items#)	1,523.84	1,145.20	1,063.67	3,891.29	2,984.43
Total Comprehensive Income for the period					
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)					
and Other Comprehensive Income (after tax)]	1,527.56	1,143.59	1,062.30	3,900.25	3,001.78
Equity Share Capital	8,336.49	8,336.49	8,231.49	8,336.49	8,231.49
Reserves (excluding Revaluation Reserve) as					
shown in the Audited Balance Sheet of the					
previous year.					7,631.25
Earnings Per Share					
(for continuing and discontinued operations) -					
1. Basic:	1.83	1.37	1.43	4.67	4.05
2. Diluted:	1.83	1.37	1.29	4.67	3.61
tes:1 Additional Information on Standalone Fi	nancial Resu	ılts Pursuan	ts to Reg. 47	(1)(b)	
Total Income from Operations	8,368.01	7,711.52	8,748.86	28,186.51	29,358.42
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period (Gomprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. Earnings Per Share (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted: tes:1 Additional Information on Standalone Fire	Particulars 31-03-2023 Audited Total Income from Operations 12,432.93 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 1,726.72 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,726.72 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,523.84 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) 1,527.56 Equity Share Capital 8,336.49 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. Earnings Per Share (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 1.83 2. Diluted: 1.83	Particulars Total Income from Operations 12,432.93 9,201.46 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 1,726.72 1,705.61 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,726.72 1,705.61 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,726.72 1,705.61 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,523.84 1,145.20 Total Comprehensive Income for the period (Ecomprising Profit/(Loss) for the period (after tax) 1,527.56 1,143.59 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. Earnings Per Share (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 1.83 1.37 1. Basic: 1.83 1.37 2. Diluted: 1.83 1.37 2. Diluted: 1.83 1.37 3. Test: 1 Additional Information on Standalone Financial Results Pursuan 1.84 1.85 1. Sandal 1. S	Particulars Particulars 31-03-2023 31-12-2022 31-03-2022 31	Particulars 31-03-2023 31-12-2022 31-03-2023 31

Net Profit / (Loss) for the period before tax 1.361.56 1.390.55 | 1.375.06 | 4.364.67 | 3.988.49 3 Net Profit / (Loss) for the period after tax 1,158.68 830.14 | 1,090.81 | 3,199.43 | 3,043.91 Note: a) The above is an extract of the detailed format of Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz

For Balu Forge Industries Limite

Place: Mumbai

Date: 11th May, 2023

Jaspalsingh Chandock Managing Director Date : 9th May, 2023 DIN 00813218

www.bseindia.com and www.baluindustries.com.

NOTICE TATA ELXSI LIMITED eri - Kurla Road Dundavali, Andh

Notice is hereby given that the certificates for the under mentioned Securities have beer lost/misplaced and the holder/applicant of the Securities have applied to the Company to issue duplicate certificates Any person who has a claim in respect of the said securities should Lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificates without furthe

Names of holders	Kind of Securities	Distinctive Nos	No.of shares
	& face value		
Mamta Pankaj Mehta	Equity	19690331-19690430	100
	Rs.10/- each	13000911-13001010	100
		19816131-19816230	100
		31891742-31891841	100
		19980731-19980830	100
Pankaj R Mehta	Equity	31159921-31160020	100
	Rs.10/- each	31160021-31160120	100
		31166921-30067020	100

MAMTA PANKAJ MEHTA

NOTICE /anita Dattatray Patil was a member of the Vasudev

.axmi Co-Operative Housing Society Limited., having address at Office no.105, Kelkar Road, Dombivli (East) 421201 and holding Office No. 105, in the building of the society died on 03/10/2014 without making any nomination The society hereby invites claims or objections from the neir or heirs or other claimants/objector or objectors to the ansfer of the said shares and interest of the decease transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society, shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors. In the office of the ADVOCATE BHACYASHRI BHANDARI 9821999938 between 11 A.M. TO6 P.M. from the date for dublication of the notice till the shares and interest of the deceased member in the capital TO 6 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 11-05-2023 For and on behalf of Place : Dombivili ADV. BHAGYASHRI BHANDARI ADD: 13, Yasholata, 2nd Floor, Near Leva Bavan, Opp. Dhotre Compound, DOMBIVLI (EAST). For and on behalf of

Date: 10.05.2023

PARSHVA

Parshva Enterprises Limited

CIN: L51909MH2017PLC297910

Regd Off: - 811 A Wing, Jaswanti Allied Business Cen Ramchandra Lane Extn., Malad West, Mumbai – 400064.

Tel.: 022-49729700 | Website: www.parshvaenterprises.co.in | E-mail: info@parshvaenterprises.co.in

EXTRACT OF THE AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

	FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Rs. in Lakhs)							
			Quarter Ended		Year ended			
Sr. No.	Particulars Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022		
140.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total income from operations (net)	528.34	475.11	348.57	1829.53	1353.65		
2	Net Profit/ (Loss) from the period							
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	9.23	8.10	8.10	30.37	30.69		
3	Net Profit/ (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	9.23	8.10	8.10	29.65	28.80		
4	Net Profit/(Loss) for the period after tax		= 00	= 00				
5	(after Exceptional and/or Extraordinary Items)	6.83	5.99	5.66	21.44	20.98		
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00	0.00		
6	Paid other complemensive income (after tax)	0.00	0.00	0.00	0.00	0.00		
U	(Face Value of Rs. 10 each fully paid up)	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97		
7	Earnings per share (of Rs.10/- each)	1004.37	1004.31	1004.31	1004.31	1004.01		
ľ	(for continuing and discontinued operations)-							

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and yearly Financial Results are available on the website of the Company (www.parshvaenterprises.co.in) and on the website of Stock Exchange where the share of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com)

The above result for the Quarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 10th May, 2023. and have been approved by the statutory Auditor of the

For Parshva Enterprises Limited **Prashant Vora**

Managing Directo

DIN:06574912

Place: Mumbai Date: 10.05.2023

ABHIJIT TRADING CO LTD

CIN:L51909DL1982PLC241785 Regd. Office: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai 400062 IN Corp. Off:16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, W.E.A Karol Bagh, New Delhi-110005. Email Id- abhijitrading@gmail.com, Website- www.abhijittrading.in Ph. 011-23637497

						₹ in la	
		01.01.2023	Quarter Ended 01.10.2022	01.01.2022	Year Ended 01.04.2022 01.04.2021		
SI. No.	Particulars	to 31.03.2023 (₹) Audited	to 31.12.2022 (₹) Unaudited	to 31.03.2022 (₹) Audited	to 31.03.2023 (₹) Audited	to 31.03.2022 (₹) Audited	
1	Total Income from operations	13.97	13.43	33.46	49.41	54.95	
2	Net Profit / Loss for the period before tax and exceptional items	(2.88)	9.86	28.99	21.01	41.03	
3	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items)	(2.88)	9.86	28.99	21.01	41.03	
4	Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items)	(8.59)	9.86	18.44	15.29	30.47	
5	Total Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	(8.59)	9.86	18.44	15.29	30.47	
6	Paid up equity share capital	146.62	146.62	146.62	146.62	146.62	
7	Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year	-	-	-	-	774.17	
8	Earning per share (of Rs. 10/- each) Basic & Diluted	(0.59)	0.67	1.26	1.04	2.08	

Note 1. The above is an extract of the detailed format of quarterly and year end financial results filed with the stock exchange under regualtion 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. the full format of the quarterly and year end financial results are available on the company's website www.abhijittrading.in and also on the website of BSE Limited i.e www.bseindia.com

For and on behalf of board of directors of ABHIJIT TRADING CO LTD

Virendra Jain

Managing Director DIN: 00530078 Date: 10.05.2023 Place: New Delhi

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that the Owners i.e. Mathurabai Tarachand Dhanawat, Varsha Tarachand Dhanawat, Virajsingh Rajendra Singh Dobhal (hereinafter referred to as "the Said Owners"), are having right, title and interest in respect of the property described in the Schedule hereunder written.

1. The said Owners have represented that the following are the flow of title in respect of the transaction related to the schedule

a. The unit purchaser of the Magnum Opus building have formed a Co-Operative Society in the name and style of Rachanaa Magnum Opus Premises Co-Operative Society Ltd., which was came to be registered with the Registrar bearing Reference No. WHE/GE/N/O/540/2002 dated 20.10.2002 under the provision of Maharashtra Co-operative Society's Act 1960, (hereinafter referred to as "the Said Society").

b. By and under Agreement dated 04.09.2003, M/s. Rachanaa have sold Unit No. 305 in Magnum Opus building more particularly mentioned in the schedule herein, unto and in favour of Mr. Kumar D. Shah & Ms. Rashmi D. Shah, for the terms and condition mentioned herein.

c. The said society has issued 10 fully paid-up shares of Rs. 50/- (Rupees Fifty only) each and bearing distinctive Nos. 201 to 210 (both inclusive) represented by Share Certificate No. 21 issued by the Society ("hereinafter referred to as "the Said

d. By and under Gift Deed dated 11.07.2006, registered under Sr. No. BDR4-05383-2006 dated 15.07.2006, Mr. Kumar D. Shah & Ms. Rashmi D. Shah, gifted all their undivided share, right, title and interest in the said Property unto and in favour

of their mother ${\bf Mrs.\ Nisha\ Dinesh\ Shah}$ for the terms and condition mentioned herein. e. By and under Deed of Transfer dated 05.12.2013, registered under Sr. No. BDR1-12055-2013 dated 05.12.2013, the said Property was transferred unto and in favour of Mrs. Aparna Yogesh Dhanawat for the terms and condition mentioned

By and under a Sale Deed dated 22.11.2019, registered under Sr. No. BDR4-9128-2019 dated 22.11.2019. said Mrs. Aparna Yogesh Dhanawat, sold, transferred and assigned the said Property unto and in favour of Mr. Suresh Shaligram Thakare for the terms and condition mentioned herein.

g. By and under a Sale Deed dated 03.01.2023, registered under Sr. No. BDR4-107-2023 dated 03.01.2023, said Mr. Suresh Shaligram Thakare, sold, transferred and assigned the said Property unto and in favour of said Owners for the terms and condition mentioned herein. Accordingly, said Owners have become sole and absolute owners in respect of the said

2. Owner has principally agreed to sale to our client the property described in the Schedule hereunder written.

3. In the event of any person, Company, Firm, Association of Person, Public or Private Trust, or persons or any association of persons or any other entity other than what has been expressly been recorded herein having and/o claiming any right, title interest and/or claim in, to or over the said property or any part thereof either by way of sale, exchange, assignment, gift, mortgage, trust, inheritance, possession, bequest, maintenance, lien, legacy, lease, tenancy, license, lis-pendens, custodialegis, easement or otherwise, or any other right or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim or interest along with other particulars sufficient to identify the same as well as the copies of the relevant documents, if any, in support of such a claim or interest must be lodged in my office at Premises No. 04, First Floor, Plot No. 37, RSC-19, Part - 1, MHADA Layout, Gorai Sangli Co-operative Housing Society Ltd., Gorai Road, Borivali (West), Mumbai - 400 091, within a period of 14 days from the first publication of this notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period, it shall be presumed that the title of the said Owner to the Property based on the facts herein recorded is clear, marketable and free from all encumbrances or in any event, the holder/s of the claims, if any, has/have waived the same. In such an event, we shall be issuing necessary certificate to our client without being liable in any manner whatsoever to taking in any manner cognizance of such claim/s, if any, which may be raised after the said period

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT Unit No.305 admeasuring 482 Sq.Ft. carpet area, on the 3rd Floor, of Building known as "Magnum Opus" ("Rachanaa"), and standing on all that piece or parcel of land bearing Plot No.3C, Survey No.353, Hissa No.1 (Part) and now bearing corresponding CTS No.4103C and CTS No. 4103C/1 to 4 of Village Kole Kalyan, Taluka Andheri, in the Registration District and Sub-District of Mumbai city and Mumbai Suburban District, lying and being situated at Shanti Nagar Industrial Area, Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055, and present building is consisting of Ground plus four upper floors TOGETHER WITH 10 fully paid up share of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. from 201 to 210 (both inclusive) under Share Certificate No.21 issued by Rachanaa Magnum Opus Premises Co-operative Society Ltd., TOGETHER WITH a Car Parking Space No. 28.

For PRIME LEGEM, Proprietor

'रक्तदान' हे मानवी सेवा कार्याचा उद्देश साध्य करणारे -जिल्हाधिकारी

यवतमाळ. दि.१० : रेड क्रॉस संस्था ही जगभरात आपत्तीग्रस्त लोकांसाठी कार्य करणारी संस्था असून १५० वर्षापेक्षा जास्त काळापासून मानव सेवेसाठी कार्य करणारी संस्था म्हणून या सोसायटीचा गौरव केला जातो. जागतिक रेडक्रॉस दिन असून रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक हेनरी ड्यूनेट यांची जयंती रक्तदान करून साजरा करीत आहोत. उन्हाळ्यामध्ये भासणारा रक्ताचा तूटवडा भरून काढण्यासाठी केलेले रक्तदान हे ख-या अर्थाने या संस्थेचा मानवी सेवा कार्याचा उद्देश साध्य करणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासन व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रेड क्रॉस दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी यांनी रेड क्रॉस भवन येथे ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी रक्तदान करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी यांनी जागतिक रेड क्रॉस दिनाच्या शुभेच्छा देत मागील वर्षी सुद्धा याच दिवशी रक्तदान शिबिर घेतल्याची आठवण सांगितली या सोसायटीच्या कार्याचा मानवतेसाठी व आरोग्यासाठी काय उद्धेश आहे, हे समजून घेतले पाहिजे यवतमाळ जिल्ह्यात या सोसायटीचे मोठ्य प्रमाणात काम झाले पाहिजे अशी आशा व्यक्त केली. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यापासून परिश्रम घेत असलेल्या स्वयंसेवीचेही आभार मानले.

या रक्तदान शिबिरात २३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, प्रा. घनश्याम दरणे, ११२ वेळा रक्तदान करणारे संदीप बेलखोडे, किरण राठी, प्रकल्प अधिकारी डॉ अजय लाड, प्रविण राखुंडे, फिरोज पठाण, तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, संकल्प फाउंडेशन, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय, निमा फाउंडेशन, सारा सिंटेक्स वर्कर्स, फार्मसी महाविद्यालय नगरपरिषद यवतमाळ, हिमालय कार्स आणि सेतू केंद्राची कर्मचारी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य, रेमंड,रविराज इंडर-ट्री, इत्यादी संस्थांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

VALUE IRRIGATION LIMITED गुड व्हॅल्यू इरिगेशन लि.

सीआयएन क्र.:एल७४९९९एमएच१९९३पीएलसी०७४१६७, नोंदणीकृत कार्यालय पत्ता: इंडस्ट्रियल ॲस्थुरन्स इमारत, चर्चगेट, मुंबई-४०००२०. ई-मेल:goodvalueirrigationitd@gmailcom, वेबसाइट:www.gvilco.com

वृत्तपत्र प्रकाशन

तमाम प्रिय. मला आशा [']आहे की, हे पत्र तम्हाला चांगले आरोग्य आणि उच्च आत्म्यात सापडेल. मी तम्हाल कळवण्यासाठी लिहित आहे की, आम्ही, गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेडने विलीनीकरणाच्या संधी साधण्यासाठी व्ह्यूनो मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि व्ह्यूनो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनांशी चर्चा केली आहे. **गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड** बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे.

पुढे, आम्ही तुम्हाला या वस्तुस्थितीची माहिती देऊ इच्छितो की व्ह्यूनो मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि व्ह्यूनो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या इंटरनेट आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायात कार्यरत आहेत.

कृपया याची नोंद घ्यावी.

धन्यवाद आपले नम्र,

च्या वतीने व करिता

ठिकाण: मुंबई

गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड

राहुल आनंदराव भार्गव व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०८५४८५७७

सही/

垦

जाहीर सूचना

फ्लॅट), क्षेत्रफळ ४५५ चौ.फ. कार्पेट क्षेत्र, पूर्नविकासानंतर मंत्री अवर होम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. सहकार नगर, अपना बाझारच्या मागे, जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ येथील जागेच्या मालक असून् यांच्या अधिकाराची आमच्या अशिलाच्या वतीने आम्ही चौकशी करीत आहोत जागेचे सविस्तर तपशील खाली नमुद केलेल्या अनुसुचीत देण्यात आले आहे (सदर जागा)

स्वर्गीय श्रीमती राजकुमारी(ई) चंदलाल मोरे यांचे २९ मार्च, २०२३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले भाणि सर्व कायदेशीर वारसदारांनी श्रीमती संगीता सुनिल मोरे, स्वर्गीय श्री. सुनिल चंदुलाल मोरे यांची विधवा पत्नी यताची सून यांच्या नावे नोंदणी व मुक्तता करारनामा निष्पादन करून सदर जागेमधील त्यांचे संबंधित अधिकार हक, हित मक्त करण्याचे त्या सर्वांनी निश्चित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस (कोणतीही बँक/संस्थेसह) उपरोक्त जागा किंवा भागाचा विक्री, शेअर, अभिहस्तांकन, प्राप्ती मुक्तता, विकास अधिकार, वापर अधिकार, मजला जागा निर्देश वापरण्याचा अधिकार, विभागणी, हस्तांतर, अदलाबदल, तारण, गहाणबट, हमी, अधिभार, बक्षीस, मृत्युपत्र, कोणतेही करारनामा/लेखी अहवाल/दस्तावेज किंवा अन्य निवारण किंवा न्यायालय/न्यायाधिकरण/प्राधिकरणद्वारे दिलेल्या हकूमनामा किंवा प्रदानता किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक स्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना तारखेपासून १४ दिवसात कळवावेत. अन्यथा असे समजले जाईल की, दावेदारांनी त्यांचे दावा त्याग केले आहेत आणि पुढे असे दावा आमच्या अशिलांक . वंधनकारक असणार नाही.

(जागेचे तपशील)

अवर होम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., फ्लॅट क्र.सी/३३, अवर होम सोसायटी, सहकार नगर, अपना बाझारच्या मागे, जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ यांच्याद्वारे दिनांक ०२ जून, १९७६ रोजी दिलेले गगप्रमाणपत्र क्र.५० अंतर्गत अनुक्रमांक २४६ ते २५० (दोन्हीसह) धारक दर्शनी मुल्य रु.५०/- (पन्नास) चे ' पर्णपणे भरणा केलेले शेअर्स

श्री. जगदीश यु. असवार्न

दिनांकः २०.०४.२०२३

मंजूर दिनांक

१५.०९.२०२१

ठिकाणः मुंबई

ALLAHABAD

१७२, मुव्ही टॉवर, प्लॉट क्र.४१, न्यु लिंक रोड, यमुना नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. मोबा.क्र.:९८२०४६७००२, ई-मेल: vjaswani@hotmail.com

जाहीर सूचना

माझे अशील श्री. मेहुल चंद्रकांत राठोड व ३ इत यांच्या निर्देशना अंतर्गत येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.१९, ४था मजला, इमारत क्र.बी, उत्तरायण कोहौसोलि., महाकाली गुंफा रोड अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ ही जागा श्रीमती मानसी टोनपी यांच्याकडून माझ्या अशिलांना खरेद करण्याची इच्छा आहे, यांच्याकडून अनुक्रमांव ८२१-८२५ धारक दिनांक २१.०१.१९९६ रोजीचे मुळ भागप्रमाणपत्र क्र.१६५ हरवले होते आणि . सोसायटी-उत्तरायण कोहौसोलि.द्वारे दुय्या गगप्रमाणपत्र वितरीत केले होते. तथापि दुय्यम प्रमाणपत्र क्र.१९९ वितरण केल्यानंतर[ँ]मुळ मागप्रमाणपत्र क.१६५ सापडले आणि नोसायटीकडे जमा करण्यात आले आणि याबाब जाहीर सूचना प्रसिद्ध करणे शिल्लक होते आणि न्हणून माझ्या अशिलाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत

जर कोणा व्यक्तीस शेअर्स व फ्लॅटबाबत विक्री गरण, मालकी हक्क, अधिभार, बक्षीस, वापर यास, ताबा, वारसाहक्क किंवा मुळ करारनामाच्य गधारावर त्यांच्या ताब्यात असल्यानुसार कार्ह ावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांर्<u>न</u> लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना फ्लॅट क्र.४ भ्रोमकार गणेश को-ऑप.हौ.सो., फुलपाडा रोड वेरार (पुर्व), मुंबई-४०१२०३ येथे आजच्य तारखेपासून चौदा (१४) दिवसांत कळवावे. अन्यथ असे दावा त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल आज दिनांकीत १० मे, २०२३ श्रीमती शिल्पा ए. जाधव (वकील)

तपशील

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर. अपवादात्मक

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मव

प्तर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कालावधीकरिता एकण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

वाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

मभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)

त्पन्न प्रतिभाग (दं.मु.रू.१०/-प्रत्येकी)

अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

_____ परिशिष्ट- ४ (नियम ८(१)) ताबा सचना

ज्याअर्थी अधोहम्ताक्षरित **होमीबी बँक लिमिटेड**चे पाधिकत अधिकारी अमन त्यांनी मिक्यरिटाययेण ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००३ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ मधील नियम ३ सह वाचण्यात येणाऱ्या कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत खालील नमूद दिनांकांना एक मागणी सूचना पाठवली, ज्यात कर्जदार यांना सुचनेत नमूद रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.

DCB BANK

(रु.लाखात)

38.03.22

लेखापरिक्षाित

१३५३.६५

30.59

22.20

30.96

0.00

१००४.९७

सही/-

प्रशांत वोरा

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०६५७४९१२

संपलेले वर्ष

39.03.73

लेखापरिक्षाित

१८२९.५३

30.36

२९.६५

२१.४४

0.00

१००४.९७

पार्श्व एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

अ. क्र.	कर्जदार/ जामिनदाराचे नाव	थकबाकी देयके	मागणी सूचना दिनांक	ताबा दिनांक
8	१. श्री. साईदूर रहमान २. श्रीमती सलमा खातून ३. मे. साईदूर कन्स्ट्रक्शन (मालक साईदूर रहमान यांचे मार्फत)	₹. २१,४७,८१८.७२	08.03.7088	०८.०५.२०२३

रतिभूत मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.०२, तळमजला, डी विंग, अवॉन नुरी, कौसा, जुनी मुंबई पुणे रोड, मुम्ब्र र्व, ठाणे-४००६१२

ासेच त्या बरोबर सूचनेच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रक्कम जमा करण्याच्य गरखेपर्यंत व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते

सदर कर्जदार हे मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असल्याने कर्जदार व सर्वसामान जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित प्राधिकृत अधिकारी यांनी सद्द कायद्याच्या कलम १: ४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत वरील नमू ोल्या नावांपुढील तारखेला वरील वर्णन केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताबा** घेतलेला आहे

वेशेषतः कर्जदार आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहा करू नये आणि असे कोणताही व्यवहार केलेला असल्यास तो **डीसीबी बँक लिमिटेड**च्या वरील नमूद रक्कमेच्य

प्राधिकृत अधिकारी, डीसीबी बँक लिमिटेड

39.03.77

लेखापरिक्षाित

386.46

6.30

6.30

५.६६

0.00

१००४.९७

पार्श्व एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन: एल५१९०९एमएच२०१७पीएलसी२९७९१०

नोंदणीकृत कार्यालय: ८११, ए विंग, जसवंती अलाईड बिझनेस सेन्टर, रामचंद्र लेन विस्तारीत, मालाड (पश्चिम) मुंबई, महाराष्ट्र–४०००६४.

दुरध्वनी:०२२-४९७२९७००, ईमेल:info@parshvaenterprises.co.in, वेबसाइट:www.parshvaenterprises.co.in

संपलेली तिमाही

39.99.99

अलेखापरिक्ष<u>ि</u>त

6.30

८.३0

4.88

0.00

3008.96

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

\$9.03.73

लेखापरिक्षाित

426.38

9.23

9.23

६.८३

0.00

१००४.९७

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपर्शेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर मन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.parshvaenterprises.co.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० मे, २०२३

रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकादारे मान्य करण्यात आले

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड 🗱 MANGAL

ताबा सूचना - ((परिशिष्ट-४) नियम-८(१))

याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) (यापुढे सदर 'कायदा' म्हणून संदर्भ) अंतर्गत **मे** मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड (वापुढे सदर 'एमसीएफएल' म्हणून संदर्भ), केपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापन व नोंदणीकृत नॉन-बैंकिंग वित्तीय कंपनी, यांचे नोंद कार्यालय ए-१७०१-१७०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, राम मंदिर रोड, पश्चिम द्रुतगती महामार्गा समोर, गोरेगाव पुर्व, मुंबई, महाराष्ट्र–४०००६३ या शाखेचे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १६.१२.२०२२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सुचेनुसार **१. श्रीमती उल्का चंद्रशेखर नायर,** बिपीनभाई रमणलाल चिनाई यांची मुलगी, गुणवंत विला, ए बंगला, वसोंवा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१. **दुसरा पत्ता:** प्लॉट क्र.८, सी.टी.एस. क्र.१२७८, सर्ल्हे क्र.८२ गाव वसोंवा, तालुका अंधेरी, मुंबई यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत **दिनांक १५ डिसेंबर** २०२२ रोजी देय रक्कम रु.३,८३,८०,१९९/ - (रुपये तीन कोटी त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार एकशे एकोणीस फक्त) अधिक जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** कायद्याच्या केल १३(४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ चे नियम ८ अन्वये ०८ मे. २०२३ रोजी

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एमसीएफएल** यांच्याकडे **दि.१५ डिसेंबर, २०२२** रोजी थकबाकी रक्कम रु. ३,८३,८०,११९/- (रुपये तीन कोटी त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार एकशे एकोणीस फक्त)

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

प्रतिभुत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन

जमीन क्षेत्रफळ १२८६.३० चौ.मी., जमीन प्लॉट क्र.८, सी.टी.एस.क्र.१२७८, सर्व्हे क्र.८२, गाव वर्सोवा तालुका अंधेरी, मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: उत्तरेस वा त्या दिशेने: रतन कुंज टॉवर; पुर्वेस वा त्या दिशेने: आतील रस्ता; पश्चिमेस वा त्या दिशेने: अरेबियन सी; दक्षिणेस वा त्या दिशेने: पारेख इमारत ठिकाण: अंधेरी प्राधिकृत अधिकार मे. मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरिता दिनांक: १०.०५.२०२३

SWOJAS ENERGY FOODS LIMITED

Registered Office: 6L. 10 Floor, 3. Navieevan Society, Dr. Dadasaheb Bhadkamkar Marg, Mumbai Central, Mumbai - 400008 CIN: L15201MH1993PLC358584

Extract of Standalone Financial Results for the Quarter ended 31st March, 2023 (Figure 1997)

_			(i igi	ires are iii La
Sr. No.	Particulars	Current Quarter ending	Year to Date	Corresponding 3 months ended in the
		01 44 00	21 44 02	previous ye
\exists		31-Mar-23	31-Mar-23	31-Mar-22
1	Total Income from Operations	5.79	17.95	17.5
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items#)	-5.04	0.98	8.6
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-5.04	0.98	8.6
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-3.27	0.72	6.4
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after			
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-3.27	0.72	6.4
6	Equity Share Capital	3096.27	3096.27	3096.2
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			
	in the Audited Balance Sheet of the previous year		-2745.84	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1) Basic:	-0.01	0.00	0.0
	2) Diluted:	-0.01	0.00	0.0

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in it. neeting held on 9th May, 2023 and also Audit Report were carried out by the Statutory Auditor

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's Website i.e. (www.sefl.co.in) and on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)

Place: Mumbai Vishal Dedhia Director - DIN No.: 00728370 Dated: 09.05.2023



मरोळ शाखा : सीटीएस/३१बी प्रिमियर एम्पायरर, ऑसम हाईट्स समोर, अशोक नगर, मिलिटरी रोड, मरोळ, मुंबई-४०००७ दूर.क्र.:९१-०२२-८५७६५००,९१-०२२-८५७६४००,**ई-मेल:** marol@indianbank.co.in

मागणी सचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

आज दिनांकीत ११ मे, २०२३

१. श्री. विजय शालीकराम जोहारे पत्ता : फ्लॅट क्र.१, तळमजला, जी विंग, इमारत क्र.५, एकता ५/५/जी एस.आर.ए. को ऑप.हौ.सो.लि., गाव- चांदीवली, संघर्ष नगर,चांदिवली फार्म रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२,

२. श्रीमती मनिषा विजय जोहारे पत्ता : फ्लॅट क्र.१, तळमजला, जी विंग, इमारत क्र.५, एकता ५/५/जी एस.आर.ए. को-

ऑप.हौ.सो.लि., गाव- चांदीवली, संघर्ष नगर,चांदिवली फार्म रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२, संदर्भ: इंडियन बँक मरोळ शाखेसह तुमचे कर्ज खाते श्री. विजय शालीकराम जोहारे आणि

श्रीमती मनिषा विजय जोहारे (खाते क्र. ७०८३९४९८६९) तुमच्यापैकी प्रथम इंडियन बँक, मरोळ शाखेतील गृहकर्ज खाते असलेल्या व्यक्ती आहेत ज्यांनी तुमच्याकडून

वेतलेल्या कर्ज खात्याला प्रतिभृती म्हणून तुमची मालमत्ता देऊ केली आहे. तुमच्यापैकी पहिल्या व्यक्तीच्य विनंतीवरून, बँकिंग व्यवसायात, खालील सुविधा मंजुर केल्या गेल्या आणि तुमच्यापैकी पहिल्याने त्यांच

मर्यादा (रु. लाखात)

सुविधेचे स्वरूपः अ.क्र. सुविधेचे स्वरूप

टीएल (गृह कर्ज)

	तुम्ही एक यांनी सदर प्रत्येक सुविधेकरिता खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत.		
सुविधेचे स्वरुप दस्तावेजाचे प्रकार			
	टीएल (गृह कर्ज)	१) वि.१८.०९.२०२१ रोजी रू.२९.५० लाखांचे डिमांड प्रोनोट. २) गृहकर्जासाठी मुदत कर्ज करार दि.१८.०९.२०२१ ३) न्याय तारण डी-३२ वि.१४.१०.२०२१	
	उपरोक्त कर्जाचे परतफेडीकरिता तुम्ही क्र.२ यांच्याद्वारे वैयक्तिक हमी दिनांक १५.०९.२०२१ रोजीचा ह		

करारनामाद्वारे देण्यात आली होती. या कर्जाची परतफेड खालील गोष्टींच्या तारण/हाइपोथेकेशनद्वारे प्रतिभूत संपार्श्विक सुरक्षाः

फ्लॅट क्र.०१. एकता ५/जी एस.आर.ए. कोहौसोलि म्हणन ज्ञात तळ इमारत. सी.टी.एस. क्र.११-ए (भाग) ११-ए-१९१ ते ४०२, ११-डी(भाग), १६, १६-१ ते ९२,१९-१ ते २८, २० (भाग), २५ (भाग), २५ १ ते ३२,५० (भाग), बिल्ड-अप क्षेत्र २५.०९ चौ.मी. संघर्ष नगर, चांदिवली फार्म रोड गांव चांदिवली मुंबई-४०० ०७२ येथे स्थित.

ु तुम्हाला व्याजासह रक्कम भरण्यासाठी वारंवार विनंती करूनही; तुम्ही आणि तुमच्यापैकी प्रत्येकजण जे संयुक्तपणे ु आणि स्वतंत्रपणे उत्तरदायी आहात त्यांनी देय रकमेची परतफेड करण्यात अयशस्वी आणि चुक केली आहे **दि.०८.०६.२०२२** पासून **रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया**ने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश / मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून करण्यात आले आहे. [°]तुमच्याद्वारे देय एकूण थॅकबाकी ही दिनांक १९.०४.२०२३रोजी **रु.३१,८४,०५६/- (रुपये एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार छपन्न फक्त)** आणि या तारखेपासून मान्य दराने पुढील व्याज आहे.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये मुदत कर्जदार म्हणजे एखादी व्यक्ती ज्यास बँकेद्वारा वित्तीय सहाय्य मंजूर झाले आहे किंवा ज्याने बँकेद्वारा मंजूर संदर वित्तीय सहाय्यताकरिता प्रतिभूती म्हणून तारण निष्पादित किंवा हमी दिलेली आहे म्हणून तुम्हा सर्वांना आणि प्रत्येकी तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, कलम १३(२) अन्वये वितरीत सदर सचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत दिनांक २०.०४.२०२३ रोजी**रु.२४,७४,३०४/- रु.३१,८४,०५६/** · (रुपये एकतीस लाखे चौऱ्याऐंशी हजार छपन्न फक्त) आणि रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत मान्य दराने पुढील व्याज, शुल्क, खर्च जमा करावे अन्यथा सदर कायद्यान्वये तुम्हाला पुढील कोणतीही संदर्भाशिवार प्रतिभूती हिताच्या अंमलबजावणीचे अधिकारासह बँकेद्वारा कारवाई केली जाईल. जर सदर सूचनेच्या तारखेपासू-६० दिवसांत तुम्ही तुमचे संपुर्ण दायित्व जमा न केल्यास खालील अनुसुचीत नमुद प्रतिभूत मालमत्तेच्यी विरोधात कायद्याचे कलम १३(४) अन्वये बँकेद्वारा त्यांचे सर्व अधिकार अमलात आणले जातील. सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आणि मागणी पर्तता न केल्यास कायद्यान्वये त्यांचे

अधिकार वापराकरिता प्रतिभत मालमत्तेचा ताबा घेण्याची आवश्यक कार्रवाई बँकेकडन केली जाईल. कपय नोंद असावी की. कायद्याच्या कलम १३(१३) च्या तरतदीनसार बँकेच्या पर्व लेखी परवानगीशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर प्रतिभूत मालमत्तेची (खाली दिलेल्या अनुसुचीत प्रमाणे) विक्री, भाडेपट्टा र्किवा अन्य इतर प्रकारे तुम्हाला हस्तांतरण करता येणार नाही.

येथे नमुद करणे आवश्यक आहे की, सदर सूचना ही बँकेकडे उपलब्ध पर्यायांव्यतिरिक्त पुर्वग्रहाशिवाय आहे कृपया नोंद असावी की, सदर सूचना डीआरटी/डीआरएटी/न्यायालया समक्ष आमचे देयके वसुलीकरिता कायदेशीर प्रक्रिया करण्याचे बँकेच्या अधिकाराच्या व्यतिरिक्त आहे. कृपया नोंद असावी की, तुमच्या वतीने वितरीत व स्थापित कर्ज पत्र व बँक हमी, देण्यात येणारी थकबाकी देयके

ांतर्गत आलेला सर्व खर्चे असे संपुर्ण दायित्व तुम्ही भरणा करावे असे बँकेला अधिकार आहेत. तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूती वरील तुमचे अधिकारासह व्यवहाराअंतर्गत सरफायसी कायद्यान कलम १३(८) आणि त्यातील नियमाअंतर्गत तरतुदी उपलब्ध आहेत.

खालील स्वाक्षरीकर्ता हे बँकेचे प्राधिकृत अधिकार असून सदर सूचना वितरीत करणे व उपरोक्त कलम १३ अन्वये त्यांना अधिकार आहेत.

अनुसूची प्रतिभूती हित असलेल्या मालमत्तेचे विशिष्ट तपशील खालीलप्रमाणे नमुदः

म्लॅट क्र.०१, **एकता ५/जी एस.आर.ए.** कोहौसोलि म्हणून ज्ञात तळ इमारत, सी.टी.एस. क्र.११-भाग), ११-ए-१९१ ते ४०२, ११-डी(भाग), १६, १६-१ ते ९२,१९-१ ते २८, २० (भाग), २५ (भाग) मुंबई-४०० ०७२, महाराष्ट्र.

श्री. निशीत कुमा मुख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिका ठिकाण: मुंबई महाराष्ट्र इंडियन बँक, मरोळ शाखेकरित दिनांक: १०.०५.२०२३

PUBLIC NOTICE To Whom So Ever It May Concern

ठिकाण: मुंबई

दिनांक: १०.०५.२०२३

Notice is hereby given to the public tha 1) Smt. Kamal Maruti Bhaskar, 2) Mrs. Surekha Rajaram Ghodeka 3) mrs. Vrushali Vasant Waghule, (4) Mrs. Kranti Ramdas Zodage 5) Mrs. Manisha Mahesh Yemula & 6) Devendra Maruti Bhaskar, naving add at: Flat No. 1801, 18th

Floor, B- Wing, Shree Laxmi Co operative Housing Society Limited N.M. Joshi Marg, opp. Byculla Station Byculla (W), Mumbai- 400027, and al its relevant documents stands in the name of their father Shri Marut Mahadev Bhaskar who expired or 09/04/2018 & my client Smita Arvino Casare & Akhil Arvind Kasare want to purchase the above said premises i.e. Flat No. 1801, 18th Floor, B-Wing, Shree Laxmi co-operative Housing Society Limited, N.M. Joshi Marg, Opp. Byculla Station, Byculla (W), Mumbai 400027, if any person or persons o any objection please contact me o inform me within 15 days from the date of publication of this notice failing which, the claims, if any of such person or persons shall be considered to have peen waived and/ or abandoned.

Sd/-Rajkumar H. Chhipa Advocate High Court, Mumbai Shop No. 08, Ishwardas Vardamal CHS Next to Ram Mandir Petrol Pump, Opp. Bhavya Heights, Katrak Road,

Wadala (W), Mumbai- 31 (Regd. No. 4531/2010) Mob 9987940410 Date: 10/05/2023 Place: Mumba

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९.०५.२०२३

ट्रान्सवॉरटी फायनान्स लिमिटेड सीआयएन:एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०२२०

नोंदणीकृत कार्यालय: ४०३, रिजंट चेंबर्स, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दुर.:४००१०९००, फॅक्स:४००१०९९९, वेबसाईट:www.transwarranty.com, ई-मेल:companysecretary@transwarranty.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

								(रू. लाखात)
	एकमेव				एकत्रित			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	39.03.73	३१.०३.२२	३१.०३.२३	३१.०३.२२	३१.०३.२३	३१.०३.२२	३१.०३.२३	३१.०३.२२
	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५६.३६	५१४.९३	३८६.८२	७२२.१५	२१४.१८	७५१.५६	9203.09	9६५६.५0
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	(५४०.९७)	(94.43)	(८७०.०९)	(२३५.९०)	(६०१.०८)	(99.94)	(९२९.७१)	(२१४.८५)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५४०.९७)	(94.43)	(८७०.०९)	(२३५.९०)	(६०१.०८)	(99.94)	(९२९.७१)	(२१४.८५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५४०.९७)	(94.43)	(८७०.०९)	(२३५.९०)	(६००.३७)	(99.94)	(९२९.00)	(२१४.८५)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता								
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष								
उत्पन्न (करानंतर))	(५४०.६७)	(१२.९१)	(८६९.७९)	(२३३.२८)	(६००.५७)	(९.٩०)	(९२९.२०)	(२१२.८०)
समभाग भांडवल	-	-	४८४६.०५	२४४६.०६	-	_	४८४६.०५	२४४६.०६
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात								
दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	_	_	(१५६२.५३)	(६९२.७४)	_	_	(१९२४.५१)	(१०२४.७१)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)								
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)								
मूळ (रु.)	(१.९६)	(0.04)	(३.१६)	(0.94)	(२.१८)	(0.08)	(3.3८)	(0.८७)
सौमिकृत (रु.)	(٩.९६)	(0.04)	(३.٩६)	(0.९५)	(२.१८)	(0.08)	(३.३८)	(0.८७)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.transwarranty.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> यु. रामचंद्रन संचालक व सीएफओ डीआयएन:००४९३७०७



(सीआयएन: एल६७१९०एमएच२००५पीएलसी १५८२८८)

नोंदणीकृत कार्यालय : शेमारु हाऊस, प्लॉट क्र. १८, मरोळ को-ऑप.इंड. इस्टेट, अधेरी कुर्ला रोड वर, अधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९., टेलः+९१-२२-४०३१ ९९११; फॅक्स : +९१-२२-४०३१९७९४;

ई-मेल आय डी: compliance.officer@shemaroo.com वेबसाईट : www.shemaroo.com / www.shemarooent.com

दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षाअखेरपर्यंतच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश :-

अनु क्र.	तपशील		स्वतं	एकत्रित				
		संपलेले ई	त्रैमासिक	संपलेत	ने वर्ष	संपलेले वर्ष		
		३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	
		अलेखापरिक्षित संदर्भ टीप क	अलेखापरिक्षित संदर्भ टीप क	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
۶.	प्रर्वतनातून एकुण उत्पन्न	१५,८५०	9,002	५३,८२४	३६,९८९	५६,००३	३८,३२६	
٦.	कालावधीसाठीचा निव्वळ नफा (कर/अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी पुर्वीचा)	६०१	२७७	१,२५५	६५४	१,४८२	५१७	
ж.	करपूर्व कालावधीसाठीचा निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	६०१	२७७	૧, ૨५५	६५४	१,४८२	५१७	
٧.	करपश्चात कालावधीसाठीचा निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	378	२१६	১۶৶	६४५	९५५	५०७	
ч.	एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात)	२२५	<i>१९९</i>	६३३	६२८	८४७	४९९	
ξ.	समन्याय भागभांडवल (दर्शनी मुल्य प्रत्येकी १०/-)	२,७१८	२,७१८	२,७१८	२,७१८	२,७१८	२,७१८	
૭.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	-	-	५६,८५८	५६,०३६	५६,४७४	५५,४६१	
८.	प्रति शेअर प्राप्ती प्रत्येकी रु. १०/- (अतिरिक्त बाबीपूर्वीचा आणि नंतरचा)							
	पायाभूत :	2.9.5	90.0	२.६८	7.39	३.४५	9.98	
	सौमिकृत :	8.86	0.99	२.६८	२.३७	३.४५	8.98	

अ. वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षा समितीकडून पूनर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि संचालक मंडळाच्या दिनांक ०९ मे,२०२३ रोजीच्या त्याबैठकीमध्ये ते मंजूर करण्यात आलेले आहेत.

ब. सेबी (सुचीबध्दता आणि इतर प्रगटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनिमय ३३ अन्वये शेअर बाजारामध्ये दाखल केलेल्या दिनांक ३१ मार्च,२०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षाअखेरपर्यंतच्या आणि स्वतंत्र वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार नमुन्याचा हा सारांश आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा संपुर्ण नमुना कंपनी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बी एस इ लिमीटेड च्या अनु. www.shemarooent.com, www.nseindia.com आणि www.bseindia.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

क. ३१ मार्च, २०२३ आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संबंधित आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांपर्यंतचे वर्ष–आजच्या तारखेपर्यंतचे लेखापरिक्षण केलेले वर्ष आमि पुनरावलोकन केलेले आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत.

शेमारु एन्टरटेनमेंट लिमिटेड करीता

सही/-हिरेन उ. गडा सीईओ

(DIN:01108194)

ठिकाण : मुंबई दिनांक : १० मे.२०२३